

राज्यामध्ये दिनांक १ मे ते १५ मे हा कालावधी  
"मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" म्हणून साजरा  
करणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

### मराठी भाषा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक- मभादि- २०१४/प्र.क्र.२८/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- १७ एप्रिल, २०१४

#### वाचा :-

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.मभावा-१०९६/११६/प्र.क्र.७/९६/२०-ब,  
दिनांक १० एप्रिल, १९९७.
- २) या विभागाचा शासन निर्णय क्र. मभादि — २०१२ / १८३ / प्र.क्र.६१ / भाषा-२,  
दि.१२.४.२०१३.

#### परिपत्रक:-

मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, तिचे संवर्धन व भरभराट होण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक १ ते १५ मे हा कालावधी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्याचा निर्णय शासनाने संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये घेतला आहे. या कालावधीत मराठी भाषेशी संबंधित विविध कार्यक्रम आयोजित करावयाचे आहेत. सदर कार्यक्रम सर्व मंत्रालयीन विभाग, त्याच्या अधिपत्याखालील मुंबईतील कार्यालये, सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील कार्यालये/मंडळे/सार्वजनिक उपक्रम व सर्व खाजगी, व्यापारी बँकांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्याबाबत सदर शासन निर्णयान्वये सूचना दिलेल्या आहेत.

यावर्षी दि.१ मे ते १५ मे, २०१४ या कालावधीत आचारसंहितेचे नियम लागू असल्याने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करताना आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०४१९१४३६१४२२३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( ललिता शि. देठे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई (पत्राने)
२. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने)
३. प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
४. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, विधान भवन, मुंबई,
५. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
६. सर्व विभागीय आयुक्त
७. सर्व जिल्हाधिकारी
८. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
९. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा), मुंबई,
१०. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा), नागपूर
११. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१३. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१४. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई
१५. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
१६. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
१७. सर्व विभागीय सहायक भाषा संचालक, पुणे/नागपूर/औरंगाबाद/नवी मुंबई
१८. सर्व मंत्रालयीन विभाग (त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याच्या विनंतीसह),
१९. संग्रहार्थ (भाषा-२)